



Ref: STEX/SECT/2019

May 27, 2019

The Relationship Manager, DCS-CRD BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001  BSE Scrip Code: <b>500480</b>	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051  NSE Symbol: <b>CUMMINSIND</b>
--	--

**Subject: Submission of the notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account.**

Dear Sir/ Madam,

We enclose copies of notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) account, published on May 24, 2019 in the following newspapers in accordance with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

- Business Standard (All editions)
- Loksatta (Pune edition)

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,  
For Cummins India Limited

Hemiksha Bhojwani  
Company Secretary & Compliance Officer  
Membership Number: A22170

(This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited  
Registered Office  
Cummins India Office Campus  
Tower A, 5<sup>th</sup> Floor, Survey No. 21, Balewadi  
Pune 411 045 Maharashtra, India  
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015  
cumminsindia.com  
cil.investors@notes.cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276



# Brands join the frenzy, step gingerly around poll politics

Ad rates soar on television, Indian elections top the trend lists on social media, even as brands step in with celebratory messages

## Kamaal ka performance!



### TOP 5 NEWS CHANNELS

Channels	Impressions (000s) sum
<b>HINDI</b>	
Aaj Tak	141,950
Irdia TV	119,927
Republic Bharat	113,526
News18 India	110,785
ABP News	100,211
<b>ENGLISH</b>	
Republic TV	613
DD India	560
Times Now	452
India Today TV	323
CNN News18	316

**We've got seats for all!**

Top 5 for Amul and Spicelot congratulated the PM (Bottom L to R) Kingfisher and Indico used humour to convey an inclusive message

UMI MALAWIA  
Mumbai, 23 May

On a day that had nearly every victor glued to a screen, advertisers maddened, brand stepped in for a slice of the action with cheeky celebratory messages, careful to compliment the voter without mistaking a toast for the victor while television channels, social media news portals and social media timeliness boiled over in cacophonous frenzy. Experts said that this is the event to beat all events in the country and no advertiser would be left behind. At the same time, they want to step carefully around party alignments, without antagonising a single consumer.

"Big brands with national presence and deep pockets will look at events like elections and the counting day with keen interest. The general elections result in the nation engaging in one conversation, which then they try and leverage for their advertising goals," says Saubh Uboweja, CEO Brands of Desire.

Over the past month-and-a-half through the nighphases of the election, a large number of brands such as KFC, Zomato, McDonald's, Samsonite, Benetton have

waded into the electoral arena using humour to get their messages across. As the D-day drew closer, more and more citizens were drawn deeper into conversations around politics, providing what copywriters, the best opportunity for brands to strike.

On social media, it led to trending Twitter hashtags and on television, increased viewers. In April for example, the viewership on news channels saw a 60 per cent growth year to year, a trend which continued into the month of May. And on counting day, news channels were estimated to have clocked in numbers surpassing that of the Indian Premier League finals. According to one media planner, the average rates (throughout the day) on a typical Thursday would be in the range of ₹3000 to ₹7000. However on May 23, rates were in the range of ₹2-3 lakhs, he said.

Avanish Pandey, CEO, ABP News Network says, "Channels are selling just one-third of the inventory on election days since the focus is on providing as much in-depth coverage as possible. Making deals with a fairly decisive result, viewership is expected to trickle over into the weekend since there may be some communication from PM Modi."

With the time available for ads going down, brands sought out innovative ways to make their presence felt. On ticker boards flashing at the bottom of the screen, labels on vehicles, the back of an electoral result and of course via ads on social media. The rates for a flashing band on the channels was going for around one lakh rupees, said industry sources.

On television, brands took a fairly routine form of messaging, keeping it simple and

straightforward with just a name being flashed or running an old commercial. However on social media, many brands took a humorous swipe at the results. The airline Indigo tweeted a photo in its trademark blue background and the copy read, "We have seats for everyone." Spicelot didn't couch its message, congratulating the Prime Minister and declaring that it was time for 'Safran on the ground, red in the sky'.

Uboweja says that brands ought to be cautious at such times, more than what they were when Article 377 was struck down or the World Cup final is played. "When it comes to a political event, especially the general assembly elections, brands have to be very careful. They could end up alienating a part of the consumer base, employees or commercial partners otherwise," he adds.

the Lok Sabha polls. Currently, Swara is not a member of either of the two Houses. She recently attended the Shanghai Cooperation Organisation (SCO) meeting in Bishkek. The PM is set to attend a key SCO meeting in Bishkek on June 14-15, where he would be meeting just Chinese President Xi Jinping but Pakistan PM Imran Khan.

Textiles Minister Smriti Irani, who proved to be a giant-killer by defeating Congress President Rahul Gandhi from the Aamethi seat, could be elevated.

The PM and Shah would also find it difficult to ignore the claims of such leaders as V K Singh, who has won his seat by a huge margin from Ghazalabad. Senior leader Ravi Shankar Prasad has also debuted in the Lok Sabha after years spent in the Rajya Sabha. The Modi government would need to factor in the upcoming Assembly polls in Maharashtra, Haryana and Jharkhand and give MPs from these states representation in the council of ministers. Party sources said some ministries, particularly the agriculture ministry, could see a change. Some of the younger MPs could also be inducted in the council of ministers.

## Tsu-NaMo...

Congratulatory messages poured from leaders across the world, including Chinese President Xi Jinping, Japanese PM Shinzo Abe, Russian President Vladimir Putin and Pakistan PM Imran Khan. The PM is set to visit Bishkek to attend the Shanghai Cooperation Organisation summit in mid-June where he is set to meet Xi and Khan.

The PM's immediate challenge would be to revive both consumption and investment in the economy, and appoint his council of ministers. However, there would be immediate as well as long-term ramifications of the BJP's win. The Janata Dal (Secular) - Congress government in Karnataka could face trouble, as could Congress' Madhya Pradesh government that has a slim majority in the state's Assembly. In his speech, BJP Chief Amit Shah congratulated Odisha CM Naveen Patnaik and Jharkhand Pradesh's YSR Congress Party for their respective wins in the Assembly polls in the two states. He, however, warned that the BJP would soon conquer West Bengal.

While the BJP now has a brutemajority in the Lok Sabha, it still needs the support of its allies in the Rajya Sabha to get the key bills passed. But the BJP by 2022 could be in a position to push through constitution amendment bills, which require passage by two-thirds of the members of the two Houses.

It remains to be seen how steadily the BJP pursues its core agenda of abolishing Article 370 of the Constitution that gives Jammu and Kashmir special status, constructing a Ram temple in Ayodhya and implementing a uniform civil code. The situation in Jammu and Kashmir clearly remains a challenge for the new Modi government.

Shah may... In Gujarat, Shah had served as home minister in governments led by Modi. However, Rajnath Singh, who has retained his Lucknow seat, is one of the senior-most party leaders and served as home minister in the first Modi government. It remains unclear if Nirmala Sitharaman, who has been elevated to the government on the alleged irregularities in the Rafale fighter jet deal, would continue to remain

## BS SUDOKU # 2751

9	2	3	4			
5	8			4	1 2	
6	1		5	9	3	
8	2	3	4	7		9
	6	9		1	3	
7		2	3	8	6	4
2	5	3		4	1	
1	8	9		2	6	
		1	2	5	8	

## Record election-related activity on Twitter

Experts may be divided on the role Twitter played in the just concluded general elections, but going by the numbers, the medium was certainly used extensively during the period. According to Twitter, about 396 million tweets were made "around the Lok Sabha elections" between 1 January and 23 May, 2019.

On Thursday, the counting day, 3.2 million tweets were made, one-third of these were recorded between 3 and 4 pm, when Prime Minister Narendra Modi also tweeted.

The microblogging platform saw a 600 per cent rise in conversations over the elections. The #LokSabhaElections2019 emoji featured hashtag for not just in English and Hindi, but also for Tamil and Gujarati.

Between 11 April and 19 May, national security emerged as the most talked about election-related topic on Twitter, followed by religion,

### NOTICE

Whereas, Jumbo Finvest (India) Limited through its Authorized Officer Registered Office-102, Kanchan Apartment, Opp. L.B.S. Colliery, Tiak Nagar, Jaipur had issued notice to the following borrowers/guarantors/mortgagees having defaulted in the repayment of principal and payment of interest of credit facilities availed by them from the Company and said facilities have turned to be Non Performing Assets. The notices were issued to them under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses, however the same have returned un-served and as such they are hereby informed by way of this public notice about the same.

**Date of Notice Sent - 16/03/2019**

**Name of the Borrower/Co-Borrower/Mortgagee/ Guarantor & Address**

1. Mr. Shashank Baban Bhilare (Borrower) Ghar no. 661/3, paud Road, Near Shambhu Mahadev Temple, Bhugaon, Mataiwadi, Pune 411042
2. Mrs. Trupti Shashank Bhilare (Co-Borrower) Ghar no. 661/3, paud Road, Near Shambhu Mahadev Temple, Bhugaon, Mataiwadi, Pune 411042
3. Mr. Sambhaj Dajram Ghodke (Co-Borrower) S.N.531/2, H.N. 702/2, Behind Hira Garden, Bhugaon, Pune 421115
4. Mr. Ramesh Shivappa Pawar (Guarantor) S.N. 5A/1, Shridhar colony, Panand Road, NR. Cummins College, Karve Nagar Pune City 411052

**Loan Amount : Rs. 30,00,000/- Date 30.04.2017**

**Outstanding Amount : Rs. 47,41,521/- as on 16.03.2019**

**Property Address of Secured Assets to be enforced**

All that part of parcel of Flat No. 101, 204, 404, Bhugaon, No. 531, hissa No.2, Behind Hira Garden, Satguru Nagar, Bhugaon, Tal. Mulshi, Dist. Pune 411042

The steps are being taken to substitute the service of notice. The above borrowers/guarantors/mortgagees are advised to make the payments of outstanding within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice as per the provision of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Please be informed that the said notices are also under section 13(13) informing the borrowers/guarantors/mortgagees that the said mortgaged property should not be sold/leased/transferred.

**Place: Mumbai Authorized Officer**

**Date: 03-05-2019 Jumbo Finvest (India) Limited**

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Vishupant Kulkarni and others are the owners of land bearing S. No. 36 Hissa No. 12/7 area addressing D0H 0/A and construction standing thereon situated at Village Mashe Dhankawadi, Tal. - Haveli, Dist - Pune. (Hereinafter referred as a said land).

The following documents in respect of the said property is misplaced and lost sale deed dated 29.6.90 is duly registered in the office of sub-registrar Haveli No. 1 at Tal. - Haveli, Dist - Pune along with its Registration Receipt and Index II.

The said Owners has assured that they have clear and marketable title to the said property and the said property is free from encumbrances. Any person having any right / interest in the said property should inform us on address mentioned below within 7 days from the date of this notice.

**Amar P Kalaskar**  
Advocate  
Address: Office 411, 4th floor,  
Amit Court Behind Mangala Theater  
Shivajinagar, Pune 05 9890417411

### Cummins India Limited

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045 (INDIA)  
(CN: 12812911992002276)  
Phone: (020) 67067000 Fax: (020) 67067015  
Website: www.cumminsindia.com  
E-mail: ci.investors@notescummins.com

### NOTICE TO SHAREHOLDERS

(For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account)

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (and amendment thereof), (The Rules), notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2011-12 and the same remained unclaimed for seven consecutive years (i.e. none of the dividends declared since 2011-12, has been claimed by the shareholder).

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the rules for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.cumminsindia.com. Shareholders are requested to refer to the web-link http://www.cumminsindia.com/investors/dividend to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Suspense Account.

Shareholders may note that all the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares received from the shareholders, by September 5, 2019 or such other date as may be extended (if any), the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

A copy of notice is available on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/or the Company at below mentioned address:

**LINK INTIME INDIA PVT. LTD.**  
C-101, 1st Floor, 247 Park,  
L.B.S. Marg, Vikhroli (West),  
Mumbai 400 083.  
Tel. No: (022) 49186270  
Fax: (022) 49186600  
E-mail: mt.helpdesk@linkintime.com

**CUMMINS INDIA LIMITED**  
Cummins India Office Campus,  
Tower A, 5th Floor, Survey No. 21,  
Balewadi, Pune 411 045.  
Tel: (020) 67067000  
Fax: (020) 67067015  
E-mail: ci.investors@notescummins.com

For Cummins India Limited  
Sd/-  
Hemiksha Bhojwani  
Company Secretary  
ICSI Membership No. A22170

Place: Pune  
Date: May 23, 2019

Making people's lives better by powering a more prosperous world

### EXIDE INDUSTRIES LIMITED

(CIN: L31402WB1947PLC014919)  
Registered Office: Exide House, 59C, Chowringhee Road, Kolkata-700020  
Phone No.: 033 2302 3400/2283 2118/9071; Fax No.: 033 2283 2637  
Email: exideindustrieslimited@exide.co.in  
Website: www.exideindustries.com

### NOTICE TO SHAREHOLDERS

(Sub: For transfer of shares of the Company to Investor Education and Protection Fund)

This Notice is published pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with the relevant circulars and amendments thereto (IEPF Rules), that the Company has already sent intimation to the shareholders concerned regarding transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority in accordance with the IEPF Rules, in case they do not encash any of their dividend(s), which remain unpaid/unclaimed for last seven (7) consecutive years, by the next due date of transfer i.e. 27th August, 2019. The details of such shareholders including their folio number or DP and Client ID and number of shares due for transfer are also available on the Investors section of the Company's website www.exideindustries.com.

The concerned shareholders have been advised to make their claim for the unclaimed dividends in respect of the shares held by them by writing to the Company or the Company's Registrars & Share Transfer Agent, C.B. Management Services (P) Limited, P-22, Bondel Road, Kolkata - 700 019 [Phone : (033) 2280 6962/4011 6700; Fax (033) 4011 6739; E-mail: ra@cbmsl.com].

In case shareholders wish to claim the shares/dividend after their transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority in form IEPF-5, as prescribed under IEPF Rules and the same is available along with all details at the IEPF website www.iepf.gov.in.

For Exide Industries Limited  
Sd/-  
Jitendra Kumar  
EVP (Legal) & Administration  
Company Secretary  
ACS: 11159

Place: Kolkata  
Date: 23.05.2019

### MAN INFRACONSTRUCTION LIMITED

CIN: L70200MH2002PLC136849  
Reg. Office: 12<sup>th</sup> Floor, Krushal Commercial Complex, G.M. Road, Chembur (West), Mumbai 400 089  
Tel: +91 22 42463999 Fax: +91 22 25251589 E-mail: investors@maninfra.com Website: www.maninfra.com

### EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31st MARCH, 2019

Sr. No.	Particulars	₹ in Lakhs		
		Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2019	Year Ended 31 <sup>st</sup> March, 2019	Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2018
1	Total Income	14,256.43	40,278.22	22,949.94
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,224.58	8,545.36	7,610.39
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,224.58	8,545.36	7,610.39
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,202.66	4,178.99	2,266.88
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax)	1,325.85	4,320.30	2,269.73
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 2/- each)	4,950.01	4,950.01	4,950.01
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) [Not annualised]			
8	2. Divided in (₹)	0.49	1.69	0.92
	1. Basic in (₹)	0.49	1.69	0.92

**Notes:**

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on May 22<sup>nd</sup>, 2019. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013
- The Board of Directors, in their meeting held on September 01, 2018, had declared and paid an interim dividend of ₹ 1.26 per equity share for the financial year 2018-19.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and year Ended Financial Results filed with the Stock Exchange and Disclosures Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of yearly Financial Results are available on the Stock Exchange Websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's Website www.maninfra.com.
- Key data relating to Standalone Audited Financial Results of the Company are as follows: (₹ in Lakhs)

Particulars	₹ in Lakhs		
	Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2019	Year Ended 31 <sup>st</sup> March, 2019	Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2018
Total Income	8,078.28	27,398.12	7,889.87
Profit/Loss before Tax	2,106.28	14,278.60	2,309.00
Profit/Loss after Tax	1,603.10	10,851.58	1,180.59

By order of the Board  
For Man Infraconstruction Limited  
Sd/-  
Parag K. Shah  
Managing Director

Place: Mumbai  
Date: 22<sup>nd</sup> May 2019



# लोकसत्ता वि वि धा

## आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण

प्रतिनिधी, रत्नागिरी

महाराष्ट्र लोकसत्ताकामातून आम्हाला संपादन करायला मिळाले आहे. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

हा प्रकार झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

## भाजप मुख्यालयात राहुल गांधीच्या परामर्शाची चर्चा

मोदी सरकारकडून विरोध प्रतिनिधी, नवी दिल्ली

लोकसत्ताकडून विरोध प्रतिनिधी, नवी दिल्ली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

## आधी उमेदवारी नाकारलेल्या धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली

विरोध प्रतिनिधी, मुंबई

राज्यात विजयी झालेले काँग्रेसचे पक्षनेते उमेदवार सुरेश धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे काँग्रेसचे धानोरकरांनी लाज राखली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

हा प्रकार झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली. आमदार जयंत पाटील यांच्याकडून 'लोकसत्ता'चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण केली.

## वैचारिक लढाई निर्णायक वळणावर

२०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

वैचारिक लढाई निर्णायक वळणावर. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## राज्यात पुन्हा युतीचे चर्चस्व

पुणे

राज्यात पुन्हा युतीचे चर्चस्व. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## दलाल स्ट्रीटवर मोदी लाट

मुंबई

दलाल स्ट्रीटवर मोदी लाट. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## सेन्सेक्स ४० हजारपेक्षा, दिवसअखेर १,३१४ अंशांची ओढी

मुंबई

सेन्सेक्स ४० हजारपेक्षा, दिवसअखेर १,३१४ अंशांची ओढी. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## वैचारिक लढाई निर्णायक वळणावर

मुंबई

वैचारिक लढाई निर्णायक वळणावर. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## 'चौकीदार'ला निरोप!

मुंबई

'चौकीदार'ला निरोप! २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

मुंबई

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## फकिराची झोळी भरली!

मुंबई

फकिराची झोळी भरली! २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

मुंबई

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

मुंबई

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## फकिराची झोळी भरली!

मुंबई

फकिराची झोळी भरली! २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

मुंबई

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

## पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव

मुंबई

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव. २०१९ची निवडणूक भारताच्या दोन विना अशाधारणांचे होते. एक बाजूला राष्ट्रीय अशाधारणा आणि दुसरी बाजूला वैचारिक अशाधारणा.

Cummins India Limited  
Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045 (INDIA)  
Phone: (020) 67067000 Fax: (020) 67067015  
E-mail: cummins@cummins.com

NOTICE TO SHAREHOLDERS  
(For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IETF) Suspense Account)  
The Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (and amendment thereof), (the Rules), notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

SANGHVI MOVERS LIMITED  
CIN L29150MH1989PL0054143  
Registered Office: Survey No. 92, Tathawade, Taluka - Mulshi, Pune - 411033  
Tel No: 8669674701  
Email: sanghvi@sanghvimovers.com Website: www.sanghvimovers.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31 MAR 2019

Sr. No.	Particulars	3 months ended 31 Mar 2019	Year ending 31 Mar 2019	3 months ended 31 Mar 2018
1	Total Income from Operations	8,904.81	29,526.05	8,737.39
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,625.48)	(6,525.59)	(638.89)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,362.48)	(6,525.59)	(638.89)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,405.72)	(5,808.30)	(538.15)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2,429.68)	(5,707.99)	(85.56)
6	Equity Share Capital	865.76	865.76	865.76
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	72,452.67		
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -			
(a) Basic		(5.56)	(13.41)	(1.24)
(b) Diluted		(5.56)	(13.41)	(1.24)

Place: Pune Date: 23 May 2019

Rishi C. Sanghvi  
Managing Director